

उपजिल्हाधिकारी संवर्गातील ३४ व
तहसिलदार संवर्गातील २६
परिविक्षाधीन उमेदवारांकरीता
अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक:- इएसटी-२०२५/प्र.क्र.४०/ई-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २३ एप्रिल, २०२५.

संदर्भ:-

- १) वित्त विभाग, शासन निर्णय, पदनि-२०१६/प्र.क्र.७/१६/वित्तीय सुधारणा-१, दि. २०/०२/२०१६.
- २) सामान्य प्रशासन विभाग, आदेश, क्रमांक टिआरएन-११२४/प्र.क्र.७५/प्रशि-२,
दिनांक २१/०२/२०२५ व दिनांक १२/०३/२०२५.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, आदेश, क्र.टिआरएन-११२३/प्र.क्र.५५/प्रशि-२, दि. १०/०२/२०२५.
- ४) महसूल व वन विभाग, कार्यासन ई-२ व ई-३ ची टिप्पणी.

प्रस्तावना :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.०२ येथील शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या गट-अ संवर्गातील उमेदवारांसाठी यशदा, पुणे या संस्थेमार्फत एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण देण्यात येते. राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस प्राप्त ठरलेल्या गट-अ संवर्गातील ३३ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व २५ तहसिलदार यांना परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

तसेच उपरोक्त संदर्भ पत्र क्रमांक ०३ येथील आदेशान्वये श्री. श्रीनिवास अरुण पवार, उपजिल्हाधिकारी व श्री. संदीप गोविंदराव पाटील, तहसिलदार (सीपीटीपी-७) तुकडीतील गट-अ यांना या पूर्वीच्या पदावर पुनर्नियुक्ती देण्यास एक विशेष बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १०/०२/२०२५ च्या आदेशान्वये मंजूरी देण्यात आली आहे.

परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी ३३+०१ व परिविक्षाधीन तहसिलदार २५+०१ असे एकूण ६० परिविक्षाधीन उमेदवारांचे प्रशिक्षण दिनांक ०२/०४/२०२५ पासून यशदा, पुणे येथे सुरु झाले असून त्या अनुषंगाने उक्तप्रमाणे उपजिल्हाधिकारी व तहसिलदार "गट-अ" संवर्गातील ६० परिविक्षाधीन उमेदवारांचे वेतन अदा करण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या व सामान्य प्रशासन विभागाने प्रशिक्षणांतर्गत कार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या “गट-अ” या संवर्गातील ३४ परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी व २६ परिविक्षाधीन तहसिलदार, असे एकूण ६० अधिसंख्य पदे दिनांक ०२/०४/२०२५ ते दिनांक ०२/०४/२०२७ या दोन वर्षांच्या कालावधीकरीता निर्माण करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सदरहू कालावधीतील अधिसंख्य पदाच्या वेतनावरील होणारा खर्च परिविक्षाधीन उमेदवार जिल्हानिहाय प्रशिक्षणासाठी वर्ग केलेल्या जिल्ह्याकरिता “मागणी क्र. सी-१,२०५३-जिल्हा प्रशासन (००)(०९३) जिल्हा आस्थापना (०१) सर्व साधारण आस्थापना (०१)(०१) आयुक्त कोकण (२०५३ ००२८)/आयुक्त नाशिक (२०५३ ००४६)/आयुक्त पुणे (२०५३ ००६४) / आयुक्त अमरावती (२०५३ ००८२)/ आयुक्त नागपूर (२०५३०१०८) /आयुक्त छत्रपती संभाजीनगर (२०५३ ०१२६) या लेखाशिर्षाखालील त्या-त्या वर्षांच्या मंजूर अर्थसंकल्पीय अनुदानातुन भागविण्यात यावा.

३. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पदनि-२०१६/प्र.क्र.७/१६/वित्तीय सुधारणा-१, दिनांक २०/०२/२०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२३१५०३०५८५१९ असा आहे. उक्त शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सत्यनारायण बजाज)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विभागीय आयुक्त (सर्व)
२. जिल्हाधिकारी (सर्व)
३. महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी,(सर्व)

७. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा), महाराष्ट्र - १/२, मुंबई/नागपूर.
८. वित्त विभाग (वित्तीय सुधारणा-१), मंत्रालय, मुंबई - ३२.
९. सह सचिव/उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-प्रशि-२), मंत्रालय, मुंबई - ३२.
१०. सह सचिव/उप सचिव (कार्यासन ब-१/ई-२/ई-३) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
११. निवड नस्ती, कार्यासन ई-८, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.